

॥ॐ श्री साईनाथाय नमः॥

वंदनीय श्री सद्गुरुनाथ दादा (भागवत)

कृपास्थापित

‘दादर कार्यकेंद्र’

श्री लक्ष्मीपूजन विधी (पत्रक)

श्री साई शक ४०

(दिनांक ०४ नोव्हेंबर २०२१)

सूचना : श्री लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी अमावास्येचे वेगळे अनुष्ठान मांडण्याची आवश्यकता नाही. परंतु देवाची / प्रतिमांचे नित्य पूजन करावे.

* श्री लक्ष्मीपूजनाचे अनुष्ठान गुरुवारी दि. ०४ नोव्हेंबर २०२१ (आश्विन अमावस्या) रोजी सायंकाळी ६.०३ ते ८.३५ यादरम्यान मांडून खालीलप्रमाणे पूजन विधी करावा.

साहित्य :

नित्यपूजन विधी साहित्य + गोमूत्र (किंवा हळद-कुंकू घातलेले पाणी), रांगोळी, पाट, अक्षता, पंचामृत, कोमट पाणी, विडा १ (२ पाने व १ सुपारी), रु. २१/- दक्षिणा, एक श्रीफळ, एक फळ, एक वाटी गूळ-खोबरे, धने-गूळ, लाह्या-बत्तासे (ऐच्छिक), आंब्याच्या पानांचे तोरण व आंब्याची डहाळी, वही व लाल पेन

पूजनविधी :

- १) • सर्वप्रथम एका भांड्यात पाणी घेऊन त्यात गोमूत्र किंवा हळद-कुंकू घालावे. हे पाणी आंब्याच्या किंवा विड्याच्या तीन पानांनी घरात सर्वत्र शिंपडावे.
 - दरवाज्यावर आंब्याच्या पानांचे तोरण बांधून मधोमध आंब्याची डहाळी लावावी. तसेच, दरवाजाबाहेर उंबरठ्यावर रांगोळी काढावी.
- २) खालील प्रार्थना करून पूजनविधीस प्रारंभ करावा.

प्रार्थना : ‘गुरुआज्ञेने मी माझ्या कुटुंबातील कुलधर्म भावी काळासाठी निश्चित केला असून जी सेवा माझ्या हातून घडेल, ती आपण सर्व देवदेवतांनी मान्य करून घ्यावी.’
- ३) • पूजनाची जागा गोमूत्र किंवा पंचामृताने शुद्ध करून घ्यावी.
 - जागेवर हळद-कुंकूवाचे स्वस्तिक 卐 काढून त्यावर पाट मांडावा. पाटाभोवती रांगोळी काढावी.
 - पाटावर हळद-कुंकूवाचे पृथ्वीतत्त्व ☆ काढावे व त्यावर अक्षतांनी भरलेले ताम्हन ठेवावे.
 - ताम्हनामधील अक्षतांवर हळद-कुंकूवाचे पृथ्वीतत्त्व ☆ काढावे.
- ४) • गुरुकृपेने प्राप्त झालेल्या श्रीसाईशक, श्रीकारण, श्रीमहाकारण व श्रीनारायणी या प्रतिमांना प्रथम पंचामृत व त्यानंतर कोमट पाण्याने स्नान घालावे व त्या स्वच्छ पुसून घ्याव्यात.
 - त्यांपैकी श्रीसाईशक, श्रीकारण व श्रीमहाकारण या प्रतिमा डबीत घालून, ती डबी झाकण न लावता (किंवा लावून) अक्षतांवर काढलेल्या पृथ्वीतत्त्वावर, ताम्हनात ठेवावी. तसेच, श्रीनारायणी प्रतिमाही आसनासहित त्या डबीशेजारी, ताम्हनात ठेवावी.
 - अनुष्ठानासमोर एक श्रीफळ, रु. २१/-चा विडा, गूळ-खोबरे, एक फळ, ठेवावे. विडा व श्रीफळावर हळद-कुंकू वाहावे.
 - फूलांस गंध-हळद-कुंकू लावून ती प्रतिमांवर वाहावीत.

- ५) • शेजारी एका पाटावर बँकेचे पुस्तक, एक नवीन कोरी वही, एक लाल पेन ठेवावे.
त्या वहीच्या पहिल्या पानावर लाल पेनाने खालीलप्रमाणे देवदेवतांची नावे लिहिलेली असावीत.
नावांच्या खाली हळद-कुंकू ओले करून ॥ ५ ॥ काढावे व शेवटी 'शुभम् भवतु' असे लिहावे.
(ही वही लिहून पूजनापूर्वी तयार ठेवावी.)

॥ श्री गणेशाय नमः ॥
॥ श्री महालक्ष्मी प्रसन्न ॥
॥ श्री महासरस्वती प्रसन्न ॥
॥ श्री महाकाली प्रसन्न ॥
॥ श्री नवनाथ प्रसन्न ॥
॥ परमपूज्य विभूती प्रसन्न ॥
॥ ॐ श्रीसाईनाथाय नमः ॥
॥ ॐ श्रीसद्गुरुनाथ दादाय नमः ॥
॥ श्री कुलदेवता प्रसन्न ॥
॥ श्री वास्तूदेवता प्रसन्न ॥
॥ श्री ग्रामदेवता प्रसन्न ॥
॥ ॐ ॥
'शुभम् भवतु'

- ६) • नंतर उदबत्ती, साजूक तुपाचे निरांजन ओवाळावे व दूध-साखरेचा नैवेद्य दाखवावा.
त्याचबरोबर धने-गूळ व लाहया-बत्तासे यांचाही नैवेद्य दाखवावा (ऐच्छिक).
• कमीतकमी एक आरती म्हणावी. त्यानंतर **मंगलाचरण** (सजयति....), **श्रीशक्तिपीठ प्रार्थना**
(आम्ही गुरुभक्त...) म्हणावी. त्यानंतर **एकवीस वेळा महामंत्र** (सर्व मंगल मांगल्ये...) म्हणावा.
शेवटी **दैनंदिन प्रार्थना** (हे भगवंता नारायणा....) म्हणावी.
• गूळ-खोबरे, धने-गूळ, लाहया-बत्तासे व फळ हे त्याचदिवशी प्रसाद म्हणून घरात घ्यावे.

७) **लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी :**

- मांडलेले अनुष्ठान हलवावे व प्रतिमा धुऊन-पुसून पूर्ववत पूजनात ठेवाव्यात.
- ठेवलेले श्रीफळ व ताम्हनातील अक्षता प्रसाद म्हणून घरात वापरात घ्याव्यात.
- रु. २१/-चा विडा (आवश्यक असल्यास पाने बदलून), कार्यकेंद्रावर नेऊन परमपूज्य बाबांच्या चरणी, तबकात अर्पण करावा.

सूचना : ज्यांच्याकडे प्रतिमा नसतील त्यांनाही श्रीलक्ष्मीपूजन वरीलप्रमाणेच करता येईल.
फक्त प्रतिमांचे अनुष्ठान व त्याप्रीत्यर्थचे सर्व औपचार करू नयेत.

॥ शुभं भवतु ॥